



Ref: STEX/SECT/2020

October 30, 2020

The Relationship Manager BSE Limited P. J. Towers Dalal Street, Fort Mumbai 400001 BSE Scrip Code: 500480	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5 th Floor Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex Bandra (East) Mumbai 400051 NSE Symbol: CUMMINSIND
---	--

Subject: Intimation regarding un-audited standalone and consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2020 published in newspapers.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47(1) and (3) read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“the Regulation”), the Company hereby informs that the un-audited standalone and consolidated quarterly and half yearly financial results, in accordance with the Regulation 33, for the quarter and half year ended on September 30, 2020 have been published in the English Newspaper Business Standard (All Editions) and Marathi Newspaper Loksatta on Friday, October 30, 2020. The copies of said publications are enclosed for your reference.

Kindly take this submission on your record.

Thanking you,

Yours truly,

For Cummins India Limited

Vinaya A. Joshi
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above.

(This letter is digitally signed)

Cummins India Limited
Registered Office
Cummins India Office Campus
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi
Pune 411 045 Maharashtra, India
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015
cumminsindia.com
cil.investors@cummins.com

CIN : L29112PN1962PLC012276

IFCI Limited
 Registered Office: IFCI Tower, 61 Nehru Place
 New Delhi-110 019
 CIN: L74899DL1993G0105677
 Tel: 011-4732809 Fax: 011-2623201
 Email: compliance@icfi.co.in
 Website: www.icfi.co.in

NOTICE
 Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform that the Meeting of the Board of Directors of IFCI Ltd. shall be held on **Wednesday, November 11, 2020**, inter-alia, to consider and approve the Financial Results of the Company for the quarter and half-year ended September 30, 2020.
 The Notice of the Board Meeting is also available on the Website of the Company at www.icfi.co.in and on the Websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.
 For IFCI Ltd.
 Sd/-
 (Rupa Sarkar)
 Company Secretary
 Place: New Delhi
 Date: October 29, 2020

यूनियन बैंक ऑफ इंडिया
Union Bank of India
 A Government of India Undertaking

Investor Services Division, Union Bank Bhavan, 23B, Vidhan Bhavan Marg, Nariman Point, Mumbai - 400021. Website: www.unionbankofindia.co.in
 Email: investorservices@unionbankofindia.co.in

NOTICE
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Bank will be held on **Friday, November 06, 2020** to consider and approve the Reviewed Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Bank for the Quarter and Half-year ended on **September 30, 2020**.
 The Notice of the Board Meeting is also available on the Bank's website www.unionbankofindia.co.in and on the Website of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
 For Union Bank of India
 Company Secretary
 Place: Mumbai
 Date: October 29, 2020

FRANKLIN TEMPLETON
 Franklin Templeton Mutual Fund
 Indiabulls Finance Center, Tower 2, 12th and 13th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400013

NOTICE
 Investors and prospective investors may note that pursuant to Regulation 59 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996, a soft copy of the unaudited half-yearly financial results of the schemes of Franklin Templeton Mutual Fund for the period ended September 30, 2020 has been uploaded on Franklin Templeton Mutual Fund's website (www.franklintempletonindia.com) in a user-friendly and downloadable format (Microsoft Excel spreadsheet).
 For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd.
 (Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)
 Sd/-
 Sanjay Sapre
 President
 Date: October 29, 2020
 Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

TATA

Extracts of Statement of Consolidated Financial Results for the quarter and half-year ended 30 September, 2020 (₹ in crore)

Particulars	Quarter ended 30 September, 2020	Quarter ended 30 June, 2020	Quarter ended 30 September, 2019	Half-year ended 30 September, 2020	Half-year ended 30 September, 2019	Year ended 31 March, 2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1. Revenue from continuing operations	2,609.35	2,348.16	2,771.27	4,957.51	5,355.30	10,356.75
2. Profit from continuing operations before share of profit of joint ventures and tax	178.74	110.65	398.09	289.39	743.08	1,251.91
3. Profit from continuing operations before tax	189.16	109.94	400.28	299.10	742.58	1,248.06
4. Profit from continuing operations after tax	132.09	74.15	379.09	206.24	609.82	1,028.41
5. (Loss)/profit from discontinued operations before share of profit of joint ventures and tax	-	-	-	-	(8.00)	6,128.08
6. (Loss)/profit from discontinued operations after tax	-	-	(11.78)	-	(16.18)	6,199.74
7. Profit for the period (4 + 6)	132.09	74.15	367.31	206.24	593.64	7,228.15
8. Total comprehensive income for the period	503.45	98.28	339.25	601.73	785.44	6,821.85
9. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	254.82	254.82	254.82	254.82	254.82	254.82
10. Other equity and Non-controlling interests	-	-	-	-	-	13,406.61
11. Earnings per share						
- Basic and Diluted (for continuing operations)	2.77*	0.52*	11.66*	3.29*	17.85*	31.66
- Basic and Diluted (for discontinued operations)	-	-	(0.46)*	-	(0.63)*	243.36
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations)	2.77*	0.52*	11.20*	3.29*	17.22*	275.02

* Not annualised

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the quarter and half-year ended 30 September, 2020 (₹ in crore)

Particulars	Quarter ended 30 September, 2020	Quarter ended 30 June, 2020	Quarter ended 30 September, 2019	Half-year ended 30 September, 2020	Half-year ended 30 September, 2019	Year ended 31 March, 2020
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1. Revenue from continuing operations	717.46	627.98	708.34	1,345.44	1,426.87	2,920.29
2. Profit from continuing operations before tax	165.82	142.30	212.25	308.12	504.04	834.32
3. Profit from continuing operations after tax	135.10	108.77	211.36	243.87	416.92	671.82
4. Loss/(profit) from discontinued operations before tax	-	-	-	-	(8.00)	6,128.08
5. Loss/(profit) from discontinued operations after tax	-	-	(12.01)	-	(47.52)	6,168.40
6. Profit for the period (3 + 5)	135.10	108.77	199.35	243.87	369.40	6,840.22
7. Total comprehensive income for the period	499.57	152.60	50.13	652.17	452.22	6,297.78
8. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	254.82	254.82	254.82	254.82	254.82	254.82
9. Other equity	-	-	-	-	-	11,722.50
10. Earnings per share						
- Basic and Diluted (for continuing operations)	5.30*	4.27*	8.30*	9.57*	16.37*	26.37
- Basic and Diluted (for discontinued operations)	-	-	(0.47)*	-	(1.86)*	242.13
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations)	5.30*	4.27*	7.83*	9.57*	14.51*	268.50

* Not annualised

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter and half-year ended 30 September, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter and half-year ended 30 September, 2020 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company's website (www.tatachemicals.com).
 2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 29 October, 2020.
 For and on behalf of the Board of
TATA CHEMICALS LIMITED
 R. Mukundan
 Managing Director and CEO
 Place: Mumbai
 Date: 29 October, 2020

TATA CHEMICALS LIMITED
 Regd. Office : Bombay House, 24, Homi Modji Street, Mumbai - 400 001.
 Tel: +91 22 66658282. Website: www.tatachemicals.com
 CIN: L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com

SHRIRAM HOUSING FINANCE
A Place Your Family Can Call Home!

Registered Office: 123, Angappa Naicken Street, Chennai-600 001, Tamil Nadu; Tel. No. 044 25341431
 Corporate Office: Level 3, Wockhardt Towers, East Wing, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051; Tel: 022-42410400
 Website : www.shriramhousing.in; Corporate Identity Number – U69292TN2010PLC078004
 (₹ in Lakh except per share data)

Sr. No.	Particulars	Reviewed	Reviewed	Audited
		Half Year Ended September 30, 2020	Half Year Ended September 30, 2019	Previous Year March 31, 2020
1	Total Income from Operations	18,201.42	15,013.45	36,289.10
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,652.60	1,924.98	6,530.95
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,652.60	1,924.98	6,530.95
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,389.52	1,429.94	4,651.90
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	2,390.51	1,440.12	4,658.63
6	Paid up Equity Share Capital	21,416.00	21,416.00	21,416.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	32,328.88	26,632.85	29,885.27
8	Net worth	53,744.88	48,048.85	51,301.27
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	2,22,764.97	1,65,719.66	1,87,068.43
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
11	Debt Equity Ratio	4.14	3.45	3.65
12	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1 Basic:	1.12	0.67	2.17
	2 Diluted:	1.11	0.66	2.16
13	Capital Redemption Reserve	-	-	-
14	Debtenture Redemption Reserve	-	-	-
15	Debt Service Coverage Ratio	0.46	0.20	0.27
16	Interest Service Coverage Ratio	1.39	1.25	1.40

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of half-yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half-year results are available on the website of BSE Limited and on the Company's website at www.shriramhousing.in
 2. For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the website at www.shriramhousing.in
 3. The Company has adopted financial statements under Indian Accounting Standards ('Ind AS' notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standard) (Amendments) Rules 2016 for the half year ended September 30, 2020.
 For and on behalf of the Board of Directors
Shriram Housing Finance Limited
 Subramanian Jambunathan
 Managing Director & CEO
 Place: Mumbai
 Date: October 28, 2020

Business Standard
 MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Bangal Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Nal Durga 23/4, 23/5, Sector D, Industrial Area, J.K. Road, Near Mimal Residency, Bhopal (M.P.) 462023, & Published at 11/A & 1/3, Building H, Paragon Centre, Opp. Bifa Centrium, HSI Marg, Worli, Mumbai-400013
 Editor : Shyamal Majumdar
 RIN NO: 66208/1996
 Readers should write their feedback at feedback@bsmail.in
 Fax : +91-11-23720201
 For Subscription and Circulation enquiries please contact:
 Ms. Manoj Singh
 Head-Customer Relations
 Business Standard Private Limited,
 11/A & 1/3, Building H, Paragon Centre, Opp. Bifa Centrium, HSI Marg, Worli, Mumbai - 400013
 E-mail: subs_bs@bsmail.in
 "or sms: SUB BS to 57007"
 Overseas subscription: (Mumbai Edition Only)
 One year subscription rate by air mail INR: 51765/- USD 725/-
 DISCLAIMER: News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments may turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement.
 Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned.
 Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s. Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redistribution of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s. Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.
No Air Surcharge

Cummins India Limited
 Registered Office : Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India
 Telephone : (020) 67067000 Fax : (020) 67067015. E-mail : cil.investors@cummins.com. Website: www.cumminsindia.com
 (CIN: L29112PN1962PLC012276)

Unaudited standalone and consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2020 (₹ Lacs)

Sr.No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter ended		Half year ended		Year ended	Quarter ended		Half year ended		Year ended		
		September 30, 2020	June 30, 2020	September 30, 2019	September 30, 2020	September 30, 2019	March 31, 2020	September 30, 2020	June 30, 2020	September 30, 2019	September 30, 2020	September 30, 2019	March 31, 2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations	1,16,019	49,820	1,30,841	1,65,839	2,65,145	5,15,773	1,16,999	50,282	1,32,092	1,67,281	2,67,264	5,19,145
2	Profit before exceptional items and tax (Note 3)	18,868	7,045	21,022	25,913	40,426	77,891	18,953	6,342	18,268	25,295	36,240	70,507
3	Profit before tax	18,868	7,045	21,022	25,913	40,426	75,906	21,599	7,106	21,563	28,705	42,610	80,748
4	Profit after tax	14,555	5,265	18,328	19,811	32,479	62,934	17,316	5,302	18,293	22,618	33,549	70,561
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	14,987	4,779	18,028	19,766	31,873	61,177	17,722	4,799	17,953	22,521	32,903	68,737
6	Equity share capital (Face value ₹ 2 each)	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544
7	Other equity (as per Audited Balance Sheet)	-	-	-	-	-	41,192	-	-	-	-	-	4,34,660
8	Basic and diluted EPS (Not annualized) (₹)	5.25	1.90	6.62	7.15	11.72	22.70	6.25	1.91	6.60	8.16	12.10	25.45

Notes:
 1. The above is an extract of the detailed financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange websites (URL - www.nseindia.com and www.bseindia.com) and also on above mentioned website of the Company.
 2. This statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on October 28, 2020.
 3. Exceptional Items comprise one time expense on account of Voluntary Retirement Program (VRP) and Reduction In Force (RIF) aggregating to ₹ 1,605 lacs and ₹ 380 lacs respectively for the year ended March 31, 2020.
 Place: Columbus, Indiana, USA
 Date: October 28, 2020
 For Cummins India Limited
 Ashwath Ram
 Managing Director
 DIN: 00149501

Making people's lives better by powering a more prosperous world

